

खाजगी सुरक्षा रक्षक मंडळांच्या एकत्रित  
आकृतिबंधास मंजूरी देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग  
शासन निर्णय क्र. युडब्ल्युए-२०१७/प्र.क्र.१२६/कामगार-५  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : २८ नोव्हेंबर, २०२३.

**वाचा :-** १. कामगार आयुक्त यांचे पत्र क्र.काआ/सुरक्षा/आकृतिबंध/२०२३/कार्या-१४/०८, दि.२७.०१.२०२३.  
२. कामगार आयुक्त यांचे पत्र क्र.सुरक्षा/आकृतिबंध प्रस्ताव/२०२३/कार्या-१४/६७, दि.०७.०७.२०२३.  
३. सह आयुक्त कामगार (माथाडी) यांचे पत्र क्र.सुरक्षा/आकृतिबंध-एकत्रित माहिती/२०२३/कार्या-१४/ ७९, दि.०४.०८.२०२३.

**प्रस्तावना :-**

महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ च्या कलम ६(१) अन्वये राज्यामध्ये विविध सुरक्षा रक्षक मंडळे अधिसूचित करण्यात आली असून, सदर अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करणे व खाजगी सुरक्षा रक्षकांना त्यांचे अधिकार/लाभ मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका खाजगी सुरक्षा रक्षक मंडळामार्फत बजावली जाते. त्याकरीता खाजगी सुरक्षा रक्षक मंडळांच्या प्रशासनाचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. सबब, खाजगी सुरक्षा रक्षक मंडळांकरीता मंजूर असलेल्या पदांचे पुनरावलोकन करणे,विविध संवर्गात व त्यांच्या वेतनश्रेणीत समानता आणणे,आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त पदे/संवर्ग निर्माण करणे व अनावश्यक पदे रद्द करणे,त्याबरोबरच खाजगी सुरक्षा रक्षक मंडळांच्या सक्षमीकरणासाठी सर्व मंडळांच्या एकत्रित आकृतिबंधास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

खाजगी सुरक्षा रक्षक मंडळांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक मंडळाची आर्थिक क्षमता तपासून व मंडळांची प्रत्यक्षातील गरज याचा आढावा घेऊन राज्यातील १६ खाजगी सुरक्षा रक्षक मंडळांकरीता विविध संवर्गात या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टांत नमूद करण्यात आल्या नुसार एकूण ३०६ पदांच्या आकृतिबंधास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्यानुषंगाने परिशिष्ट अ (मंडळनिहाय एकत्रित मंजूर पदांची माहिती) व परिशिष्ट ब-१ ते १७ (मंडळनिहाय व पदनिहाय मंजूर पदांची माहिती) सोबत जोडली आहे.

२. खाजगी सुरक्षा रक्षक मंडळांत यापूर्वी एकूण १६६ पदे मंजूर असून, त्यापैकी ०३ पदे रद्द करण्यात येत आहेत. तसेच एकूण १४३ पदे ही नव्याने समाविष्ट करण्यात येत आहेत. त्यानुसार एकूण ३०६ पदांच्या आकृतिबंधास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

३. सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा मंडळाने नव्याने प्रस्तावित केलेली संगणक प्रमुख, सहायक संगणक प्रमुख ही पदे नामंजूर करण्यात येत आहेत. यासाठी स्वतंत्र पद निर्माण करण्याऐवजी बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी उपलब्ध करून घ्यावेत.

४. सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्याकरीता महसुली विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या आस्थापनेवर प्रशिक्षक आणि सहायक प्रशिक्षक यांचे प्रत्येकी ०१ पद नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे. त्यानुसार महसुल विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या प्रशिक्षक व सहायक प्रशिक्षक यांनी महसुल विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण पुरवावे. या व्यतिरिक्त बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या आस्थापनेवर मंडळाने मागणी केल्यानुसार सहायक प्रशिक्षकाचे ०१ अतिरिक्त पद मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

५. सदर खाजगी सुरक्षा रक्षक मंडळांचा आकृतिबंध पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून मंजूर करण्यात येत आहे :-

- I. खाजगी सुरक्षा रक्षक मंडळाच्या आकृतिबंधामध्ये वर्गीकरण निहाय मंजूर केलेल्या पदसंख्येपेक्षा अधिक अधिकारी/कर्मचारी खाजगी सुरक्षा रक्षक मंडळात सध्या कार्यरत असतील तर असे अधिकारी/कर्मचारी सेवेत असेपर्यंत किंवा पदोन्नत होईपर्यंत सदर अधिकारी/कर्मचारी कार्यरत असलेली जादा पदे अस्तित्वात राहतील, तदनंतर अशी पदे आपोआप व्यपगत होतील.
- II. सर्व मंडळाच्या अध्यक्षांना यापुढे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी असे संबोधन वापरण्यात येईल.
- III. खाजगी सुरक्षा रक्षक मंडळाच्या आर्थिक क्षमतेनुसार विविध संवर्गनिहाय पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे मंडळावर त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक आर्थिक भार पडणार नाही. तथापि, या शासन निर्णयानुसार मंजूर पदांपेक्षा जास्त पदे किंवा अतिरिक्त पदे निर्माण करणे आवश्यक आहे, असे वाटल्यास आणि खाजगी सुरक्षा रक्षक मंडळाचा आस्थापना खर्च हा मंडळाच्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करता येईल.
- IV. खाजगी सुरक्षा रक्षक मंडळाच्या ज्या सेवा बाह्य स्रोताद्वारे (आऊट-सोर्सिंग) करणे शक्य व आवश्यक आहे, अशा सेवा बाह्य स्रोताद्वारे (आऊट-सोर्सिंग) करण्यात याव्यात.
- V. खाजगी सुरक्षा रक्षक मंडळांच्या १६ अध्यक्षांच्या पदावर कामगार आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील कामगार उपायुक्त किंवा सहायक कामगार आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची सदर मंडळांच्या क्षमतेनुसार बदलीने तसेच पदोन्नतीने नियुक्ती करावी. तसेच १६ सचिवांच्या पदावर कामगार आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील सरकारी कामगार अधिकाऱ्यांची बदलीने तसेच पदोन्नतीने नियुक्ती करण्यात यावी.
- VI. खाजगी सुरक्षा रक्षक मंडळातील विविध समकक्ष पदांच्या वेतनश्रेणी ह्या वेगवेगळ्या होत्या. आता मंजूर आकृतीबंधात सर्व पदांच्या वेतनश्रेणी व दर्जा हा शासनाच्या समकक्ष पदांप्रमाणे तपासून समान करण्यात आला आहे. तसेच ज्या संवर्गातील पदे ही शासन स्तरावर समकक्ष पदावर आढळून आलेल्या नाहीत अशा पदांच्या वेतनश्रेणी ह्या मंडळाकडून प्रस्तावित केलेल्या वेतनश्रेणीप्रमाणे कायम ठेवण्यात आल्या आहेत.
- VII. ज्या संवर्गाची वेतनश्रेणी प्रस्तावित आकृतीबंधात शासनाच्या समकक्ष पदाच्या वेतनश्रेणीप्रमाणे केल्यामुळे या संवर्गाची वेतनश्रेणी कमी झाली आहे, त्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना सदर कर्मचारी सेवेत

असेपर्यंत सद्या लागू असलेली वेतनश्रेणी कायम राहिल. सदर पदावरील कर्मचारी सेवा समाप्तीनंतर त्या पदावर नवीन व्यक्तीची नेमणुक झाल्यावर त्या व्यक्तींना प्रस्तावित आकृतीबंधातील नवीन वेतनश्रेणी लागू असेल.

६. कामगार आयुक्त, सह आयुक्त (माथाडी) व सर्व खाजगी सुरक्षा रक्षक मंडळांचे अध्यक्ष यांनी उपरोक्त परिच्छेद मधील अटीच्या तसेच मंजूर आकृतिबंधाच्या अनुषंगाने पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३११२९१३००२८४५१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सोबत:- परिशिष्ट-अ व ब(१-१७)

( दिलीप आ. वणिरे )  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :- माहितीस्तव,

मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव.

मा. मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव.

मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव.

मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.

मा.सभापती, विधानपरिषद/ मा. अध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.

मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई

मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक.

प्रधान सचिव(कामगार) यांचे स्वीय सहाय्यक.

सर्व सह/उप सचिव, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग.

**परिशिष्ट-अ**  
**सुरक्षा रक्षक मंडळनिहाय मंजूर पदांची माहिती**

मंडळांची नावे	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा	८७	०२	२६	१११
रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	१२	०	१	१३
पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	१३	०	३	१६
नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	११	०	४	१५
औरंगाबाद जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	८	०	४	१२
नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	२	०	२६	२८
धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	२	०	९	११
सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	२	०	३	५
अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	२	०	१०	१२
अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	२	०	१५	१७
चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	२	०	११	१३
कोल्हापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	२	०	३	५
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	२	०	६	८
सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	१५	०१	०	१४
लातूर-उस्मानाबाद-बीड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	२	०	१०	१२
सातारा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	२	०	१२	१४
<b>एकुण</b>	<b>१६६</b>	<b>०३</b>	<b>१४३</b>	<b>३०६</b>

परिशिष्ट-ब

१. सुरक्षा रक्षक मंडळांसाठी संवर्गानिहाय मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदाचे नाव	सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी	मंजूर पदे	रद्द कराव याची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
१	२	३	४	५	४	७
१	अध्यक्ष	कामगार उप आयुक्त किंवा सहायक कामगार आयुक्त या पदांच्या वेतनश्रेणीप्रमाणे.	१६	०	०	१६
२	सचिव	एस-१५:४१८००-१३२३००	१६	०	०	१६
३	कार्मिक अधिकारी	एस-१४:३८६००-१२२८००	३	०	१३	१६
४	वरिष्ठ निरीक्षक	एस-१४:३८६००-१२२८००	६	०	०	६
५	लेखापाल	एस-१३:३५४००-११२४००	२	०	५	७
६	अधिक्षक	एस-१४:३८६००-१२२८००	०	०	४	४
७	निरीक्षक	एस-१३:३५४००-११२४००	२४	०	२५	४९
८	कॉम्प्युटर ऑपरेटर	एस-१०:२९२००-९२३००	१	१	०	०
९	लघुटंकलेखक	एस-८:२५५००-८११००	१	०	१	२
१०	सहायक लेखापाल	एस-८:२५५००-८११००	६	०	७	१३
११	वरिष्ठ लिपीक	एस-८:२५५००-८११००	७	०	५	१२
१२	लिपीक टंकलेखक	एस-६:१९९००-६३२००	५६	०	२५	८१
१३	रोखपाल	एस-६:१९९००-६३२००	१	०	०	१
१४	वाहन चालक	एस-६:१९९००-६३२००	५	०	११	१६
१५	प्रशिक्षक	एस-८:२५५००-८११००	०	०	६	६
१६	सहाय्यक प्रशिक्षक	एस-६:१९९००-६३२००	०	०	७	७
१७	दप्तरी	एस-३:१६६००-५२४००	१	०	०	१
१८	राउंडर	एस-८:२५५००-८११००	९	०	२२	३१
१९	पहारेकरी	एस-१:१५०००-४७६००	२	२	०	०
२०	शिपाई	एस-१:१५०००-४७६००	१०	०	१२	२२

परिशिष्ट-ब

२ सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा

पद	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	१	०	०	१
अधिक्षक	०	०	२	२
वरिष्ठ निरिक्षक	६	०	०	६
निरिक्षक	१३	०	२	१५
लेखापाल	१	०	०	१
सहायक लेखापाल	२	०	२	४
प्रशिक्षक	०	०	१	१
वरिष्ठ लिपिक	६	०	०	६
लघुटंकलेखक	१	०	१	०२
राऊंडर	४	०	१२	१६
सहाय्यक प्रशिक्षक	०	०	२	२
रोखपाल	१	०	०	१
लिपिक टंकलेखक	३७	००	०	३७
वाहन चालक	२	०	४	६
दफ्तरी	१	०	०	१
शिपाई	८	०	०	८
पहारेकरी	२	२	०	०
	८७	०२	२६	११५

**परिशिष्ट-ब**  
**३. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ**

पद	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	०	०	१	१
निरिक्षक	२	०	०	२
सहायक लेखापाल	१	०	०	१
राऊंडर	१	०	०	१
लिपिक टंकलेखक	४	०	०	४
वाहन चालक	१	०	०	१
शिपाई	१	०	०	१
	१२	०	०१	१३

**परिशिष्ट-ब**  
**४. पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ**

पद	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	१	०	०	१
निरिक्षक	२	०	१	३
प्रशिक्षक	०	०	१	१
राऊंडर	१	०	०	१
सहायक लेखापाल	१	०	०	१
लिपिक टंकलेखक	५	०	०	५
सहाय्यक प्रशिक्षक	०	०	१	१
वाहन चालक	१	०	०	१
	<b>१३</b>	<b>०</b>	<b>३</b>	<b>१६</b>



**परिशिष्ट-ब**

**५. नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ**

पद	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	०	०	१	१
निरिक्षक	२	०	०	२
सहायक लेखापाल	१	०	०	१
प्रशिक्षक	०	०	१	१
राऊंडर	१	०	०	१
सहाय्यक प्रशिक्षक	०	०	१	१
लिपिक टंकलेखक	४	०	०	४
वाहन चालक	१	०	०	१
शिपाई	०	०	१	१
	<b>११</b>	<b>०</b>	<b>०४</b>	<b>१५</b>

**परिशिष्ट-ब**  
**६.औरंगाबाद जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ**

पद	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	०	०	१	१
निरिक्षक	२	०	०	२
सहायक लेखापाल	१	०	०	१
राऊंडर	१	०	०	१
प्रशिक्षक	०	०	१	१
सहाय्यक प्रशिक्षक	०	०	१	१
लिपिक टंकलेखक	२	०	०	२
शिपाई	०	०	१	१
	८	०	४	१२

**परिशिष्ट-ब**

**७. नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ**

पद	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	०	०	१	१
अधिक्षक	०	०	१	१
लेखापाल	०	०	१	१
निरिक्षक	०	०	५	५
सहायक लेखापाल	०	०	१	१
प्रशिक्षक	०	०	१	१
वरिष्ठ लिपिक	०	०	१	१
राऊंडर	०	०	४	४
सहाय्यक प्रशिक्षक	०	०	१	१
लिपिक टंकलेखक	०	०	६	६
वाहनचालक	०	०	२	२
शिपाई	०	०	२	२
	<b>०२</b>	<b>००</b>	<b>२६</b>	<b>२८</b>

**परिशिष्ट-ब**  
**८.धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ**

पद	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	०	०	१	१
निरिक्षक	०	०	२	२
सहायक लेखापाल	०	०	१	१
राऊंडर	०	०	१	१
लिपिक टंकलेखक	०	०	२	२
वाहन चालक	०	०	१	१
शिपाई	०	०	१	१
	२	०	०९	११

**परिशिष्ट-ब**  
**९.सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ**

पद	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	०	०	१	१
निरिक्षक	०	०	१	१
लिपिक टंकलेखक	०	०	१	१
	२	०	३	५

**परिशिष्ट-ब**

**१०. अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ**

पद	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	०	०	१	१
लेखापाल	०	०	१	१
निरिक्षक	०	०	२	२
वरिष्ठ लिपिक	०	०	१	१
राऊंडर	०	०	१	१
लिपिक टंकलेखक	०	०	२	२
वाहन चालक	०	०	१	१
शिपाई	०	०	१	१
	<b>०२</b>	<b>०</b>	<b>१०</b>	<b>१२</b>

**परिशिष्ट-ब**

**११. अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ**

पद	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	०	०	१	१
अधिक्षक	०	०	१	१
निरिक्षक	०	०	३	३
लेखापाल	०	०	१	१
प्रशिक्षक	०	०	१	१
वरिष्ठ लिपिक	०	०	१	१
राऊंडर	०	०	१	१
सहाय्यक प्रशिक्षक	०	०	१	१
लिपिक टंकलेखक	०	०	३	३
शिपाई	०	०	२	२
	<b>२</b>	<b>०</b>	<b>१५</b>	<b>१७</b>

**परिशिष्ट-ब**

**१२. चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ**

	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	०	०	१	१
निरिक्षक	०	०	२	२
सहायक लेखापाल	०	०	१	१
राऊंडर	०	०	२	२
लिपिक टंकलेखक	०	०	३	३
वाहन चालक	०	०	१	१
शिपाई	०	०	१	१
	२	०	११	१३



**परिशिष्ट-ब**

**१३. कोल्हापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ**

पद	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	०	०	१	१
निरिक्षक	०	०	१	१
सहाय्यक लेखापाल	०	०	१	१
	२	०	०३	५

**परिशिष्ट-ब**

**१४. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ**

पद	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	०	०	१	१
निरिक्षक	०	०	१	१
सहायक लेखापाल	०	०	१	१
लिपिक टंकलेखक	०	०	२	२
शिपाई	०	०	१	१
	२	०	६	८

**परिशिष्ट-ब**  
**१५. सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ**

पद	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	१	०	०	१
निरिक्षक	३	०	०	३
लेखापाल	१	०	०	१
वरिष्ठ लिपीक	१	०	०	१
कॉम्प्युटर ऑपरेटर	१	१	०	०
राऊंडर	१	०	०	१
लिपीक टंकलेखक	४	०	०	४
शिपाई	१	०	०	१
	<b>१५</b>	<b>०१</b>	<b>०</b>	<b>१४</b>

**परिशिष्ट-ब**

**१६.लातूर उस्मानाबाद बीड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ.**

पद	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	०	०	१	१
निरिक्षक	०	०	३	३
लेखापाल	०	०	१	१
वरिष्ठ लिपिक	०	०	१	१
लिपिक टंकलेखक	०	०	२	२
वाहन चालक	०	०	१	१
शिपाई	०	०	१	१
	२	०	१०	१२

**परिशिष्ट-ब**

**१७.सातारा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ.**

पद	मंजूर पदे	रद्द करावयाची पदे	नवीन वाढीव पदे	एकुण पदे
अध्यक्ष	१	०	०	१
सचिव	१	०	०	१
कार्मिक अधिकारी	०	०	१	१
निरिक्षक	०	०	२	२
लेखापाल	०	०	१	१
राऊंडर	०	०	१	१
वरिष्ठ लिपिक	०	०	१	१
लिपिक टंकलेखक	०	०	४	४
वाहन चालक	०	०	१	१
शिपाई	०	०	१	१
	२	०	१२	१४